



July 30, 2025

BSE Limited Phiroze Jeejeebjoy Towers Dalal Street Mumbai 400 001 Scrip Code: 543489	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Trading Symbol: GATEWAY
--	---

Subject: Newspaper publication

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement of the un-audited financial results for the quarter ended June 30, 2025, duly published in the following newspapers on July 30, 2025:

1. Business Standard (English newspaper)
2. Sakal (Marathi newspaper)

Furthermore, Pursuant to Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the aforesaid Financial Results has also been uploaded on the website of the Company at www.gatewaydistriparks.com

Thanking You,
Yours faithfully,

For Gateway Distriparks Limited

Divyang Jain
Company Secretary &
Compliance Officer

Encl. As above

GATEWAY DISTRIPARKS LIMITED

CIN: L60231MH2005PLC344764

Registered Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, District Raigarh, Navi Mumbai, Maharashtra 400707, India

Corporate Office: 4th Floor, Prius Platinum, Saket District Centre, New Delhi – 110017, India

T: +91 11 4055 4400 **F:** +91 11 4055 4413 **E:** investors@gatewaydistriparks.com **W:** www.gatewaydistriparks.com

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051.

No.DDR-3/Mum./Deemed conveyance/Notice/2709/2025 Date: 29/07/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 90 of 2025

Pallavi Beach Angel CHS Ltd. Having its address at: Plot No.75/B, Military House, Military Road, Ruia Park, Juhu Vile Parle (West), Mumbai- 400 049. Applicant, Versus **1 Messrs Gundecha Builders Builder/Developer** Having Address:- 141, Gundecha House, Jawahar Nagar, Road No. 9, Goreganj (West), Mumbai- 400062. 2) **Satish Chandra Mahotra** Being the land owners as per P R Card Having last known address at CTS No. 17, K/West Ward, 141, Gundecha House, Jawahar Nagar, Road No. 9, Goreganj (West), Mumbai- 400062. 3) **Satish Chandra Mahotra** Being the land owners as per P R Card Having last known address at CTS No. 17, K/West Ward, 141, Gundecha House, Jawahar Nagar, Road No. 9, Goreganj (West), Mumbai- 400062. 4) **Dikep Satish Chandra Mahotra** Being the land owners as per P R Card Having last known address at CTS No. 17, K/West Ward, 141, Gundecha House, Jawahar Nagar, Road No. 9, Goreganj (West), Mumbai- 400062. 5) **Shri. Deepak Paras Gundecha (Confirming Party)** Having address at CTS No. 17, K/West Ward, 141, Gundecha House, Jawahar Nagar, Road No. 9, Goreganj (West), Mumbai- 400062. Opponents and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property:-

Claimed Area
Unilateral deemed Conveyance of said land measuring 2832.80 sq.mtrs. Which is as per property Registrar Cards (PR) from land bearing CTS No.17 of Village Juhu, in K/West Ward Taluka Vile Parle (West) Mumbai Suburban District in favour of Applicant.

The hearing is fixed on **Dr. 11/08/2025 at 03:00 p.m.**

Sd/-
 (Anand Katke)
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (3)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/2615/2025 Date:24/07/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE
Application No. 173 of 2025

Shree Laxmi Apartment Co-operative Housing Society Ltd., Carter Road No. 3, Borivali (E), Mumbai 400066 Applicant, Versus, 1. **M/s. S. Brothers, A Partnership Firm** 25A, Shitaladevi Temple Road, Mahim, Mumbai 400012. 2. **Shri Tukaram Babaji Ghatge**, Flat No. 104, 1st Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 3. **Shri Narayan Babaji Ghatge**, Flat No. 106, 3rd Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 4. **Shri Vishwanath Babaji Ghatge**, Flat No. 105, 3rd Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 5. **Shri Narayn Babaji Ghatge**, Flat No. 101, 1st Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 6. **Shri Prakash Sakharam Ghatge**, Flat No. 103, 2nd Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 7. **Smt. Savita (nee Priti Pradip Kadam) Sakharam Ghatge**, Block No. 35, 3rd Floor, Building No. 9, Jankalyan Nagar, Khargod, N. 1, Marve Road, Malad (W), Mumbai 400095. 8. **Smt. Rekha (nee Rekha Vikram Mate) Chandrakant Shinde**, 523, Old Bazar, Khadi, Pune 411 005. 9. **Shri Dattatraya Chandrakant Shinde**, 523, Old Bazar, Khadi, Pune 411 005. 10. **Smt. Dhanraj Chandrakant Shinde**, 523, Old Bazar, Khadi, Pune 411 005. 11. **Smt. Bharti Bhalchandra Shinde**, 523, Old Bazar, Khadi, Pune 411 005. 12. **Smt. Bharti Bhalchandra Shinde**, Flat No. 102, 1st Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 13. **Smt. Geeta (nee Neha Rajendra Mahadik) Bhalchandra Ghatge**, 2nd Floor, Laxmi Park Building, Kolbad, Opp. Shri Kiran Bhalchandra Ghatge, Flat No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066. 15. **Smt. Varsha (nee Varsha Kishor Shinde) Bhalchandra Ghatge**, 202, Shri Siddhivinayak CHSL, Plot No. 123, Sector No. 6, Charkop, Kandivali (W), Mumbai 400067. 16. **Shri Kiran Bhalchandra Ghatge**, Flat No. 102, 1st Floor, Shri Laxmi Apartments, Kasturba Road No. 3, Near Ambaji Temple, Borivali (E), Mumbai 400066 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area
Unilateral conveyance of land for balance period in record of all that piece and parcel of land measuring 1356.00 sq. mts. (which is as per latest PR) records of comprising and 1006.90 sq. mts. area being CTS No. 309/A, 349.60 sq. mts. area being CTS No. 309/A/1 to 309/A/19 of Village Kharheri, Taluka Borivali, City Survey Office Borivali in Mumbai Suburban District in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on **11/08/2025 at 2.00 p.m.**

Sd/-
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

GATEWAY DISTRI PARKS LIMITED

Registered Office: Sector - 6, Dronagiri, Taluka - Uran, District - Raigad, Navi Mumbai - 400 707
 CIN: L60231MH2005PLC344764
 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: investors@gatewaydistriparks.com
 Website: www.gatewaydistriparks.com

EXTRACT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter ended 30/06/2025	Previous Year ended 31/03/2025	Corresponding 3 months ended 30/06/2024 in the previous year	Quarter ended 30/06/2025	Previous Year ended 31/03/2025	Corresponding 3 months ended 30/06/2024 in the previous year
Total income from operations	37,967.68	1,50,499.08	34,462.31	55,042.96	1,68,055.53	35,310.80
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	7,137.78	25,826.57	4,914.71	7,174.94	25,400.32	5,189.32
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	6,359.15	23,864.93	4,626.33	6,218.47	37,375.60	4,907.37
Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	6,357.58	23,858.66	4,619.07	6,195.83	37,374.74	4,899.99
Equity Share Capital	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38
Other Equity excluding revaluation reserves as per the audited balance sheet of previous year		1,52,666.04			1,70,385.60	
Earnings Per Share of ₹ 10/- each						
Basic :	1.27	4.78	0.93	1.20	7.42	0.97
Diluted:	1.27	4.78	0.93	1.20	7.42	0.97

NOTES:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.gatewaydistriparks.com.

2. The above un-audited financial results for the quarter ended June 30, 2025, have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on July 29, 2025. The Statutory Auditors have conducted a Limited Review of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors have given a qualified report on the above results.



Place : New Delhi
 Dated : July 29, 2025

On behalf of the Board of Directors
 For Gateway Distriparks Limited

Prem Kishan Dass Gupta
 Chairman and Managing Director

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
 U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051.

No.DDR-3/Mum./Deemed conveyance/Notice/2677/2025 Date: - 28/07/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 63 of 2025

Ayesha Tower Co-operative Housing Society Limited, Plot No. A3, A4 and A5, A6 situated at CTS No. 220/8 village - Bandvali, Taluka Andheri, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai-400102. Applicant, Versus: (1) **Shyam Sunder Estate Pvt. Ltd., Director:** (i) **Mr. Usman Abubakar Darvesh**, (ii) **Mr. Mehabub Usman Darvesh**, (iii) **Mr. Mohamed Nadeem Usman Darvesh**, Address as per agreement: Plot No. A3, A4 and A5, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai - 400102, Last known address: Darvesh Chambers, 501, S.V. Road, Khair - West, Mumbai-400052. (2) **Punjab National Bank**, Pragati Tower, G Block, BKC, Bandra East, Mumbai - 400051. Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property:-

Claimed Area
Unilateral Deed of Conveyance of plot of land measuring 3350.48 sq. mtrs. (as per architect certificate and approved plan of the building) bearing CTS No. 220/8 of village - Bandvali, Taluka - Andheri in Municipal K West District Mumbai Suburban along with the building situated at S.V. Road, Jogeshwari West, Mumbai - 400102 in favour of the Applicant Society

The hearing is fixed on **04/08/2025 at 3.00 p.m.**

Sd/-
 (Anand Katke)
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies,
 Mumbai City (3) Competent Authority,
 U/s 5A of the MOFA, 1963.

PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED

Regd Office: B/17, Art Guild House, 4th Floor, Near Phoenix Marketcity Mall, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400070
 CIN : U65999MH2017PTC295967 | www.profectuscapital.com
 Tel : 022 49194400 | Fax : 022 49194455 | Email : compliance@profectuscapital.com

Un-Audited Financial Result for the quarter ended June 30, 2025 in compliance with Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on July 29, 2025, approved the un-audited financial result of the Company for the quarter ended June 30, 2025.

The un-audited result, along with the Limited Review Report, have been posted on the website of the Company (<https://www.profectuscapital.com/wp-content/uploads/2025/07/Outcome-of-bm-july-29-2025.pdf>) and the stock exchange i.e. National Stock Exchange India Limited (NSE) (https://nsearchives.nseindia.com/content/debt/WD/M/PROFECTUS2396_29072025135114_Outcome_of_BM_july_29_2025.pdf) can be accessed by scanning the QR code.

Website of the Company

Website of NSE

For PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED

Sd/-
K V Srinivasan
 Whole-time Director & CEO
 DIN-01872316

Place: Mumbai
Date: July 29, 2025

SBI भारतीय स्टेट बैंक
 State Bank of India

Home Loan Centre, Thane
 Doshi Prakash, Gala No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W) 400 041. rasoc.thane@sbi.co.in

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unaddressed and as such they are hereby informed by way of this public notice.

S. No.	Name of the Borrower & Address Account No.	Details of secured asset	Date of (13/2) Notice	Total Dues
1.	Chetan Ravindra Sonawane, Rohini Ravindra Sonawane , Flat No. 202, 2nd floor, Near Fire Brigade Office, Near Sardar Ball Tower, Kumbharghat, Dombivli west, Thane 421202.	Flat No. 303, 3rd floor, Coral Elanza Wing B, Survey No. 53, Hissa No. 4A, Plot No. 1, Ambarnath, Thane 421501.	22/05/2025	Rs. 27,81,477/- as on 22/05/2025
2.	Mohd Imam Mohd Safi, Nazir Bano Mohd Imam Sheikh , Flat No. 204, 2nd floor, Building No. EC 184 Evershine JSCS, Evershine City Jasmine Sector 7, Evershine City, Gokhivare, Vassa East, 401208.	Flat No. 204, 2nd floor, Building No. EC 184 Evershine JSCS, Evershine City Jasmine Sector 7, Evershine City, Gokhivare, Vassa East, 401208.	28/06/2025	Rs. 37,81,198/- as on 28/06/2025
3.	Mohd Imam Mohd Safi, Nazir Bano Mohd Imam Sheikh , Flat No. 204, 2nd floor, Building No. EC 184 Evershine JSCS, Evershine City Jasmine Sector 7, Evershine City, Gokhivare, Vassa East, 401208.	Flat No. 204, 2nd floor, Building No. EC 184 Evershine JSCS, Evershine City Jasmine Sector 7, Evershine City, Gokhivare, Vassa East, 401208.	28/06/2025	Rs. 37,81,198/- as on 28/06/2025

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said period. The date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Date: 29/07/2025, Place: Thane
 Authorised Officer, State Bank of India

ଓଡିଶା ବିଦ୍ୟୁତ୍ ଶକ୍ତି ସଂଚାରଣ ନିଗମ ଲିମିଟେଡ୍
 (ଓଡିଶା ସରକାରଙ୍କ ଏକ ଉତ୍ତରାଧିକାରୀ)
ODISHA POWER TRANSMISSION CORPORATION LIMITED
 (A Government of Odisha Undertaking)

Regd. Office: OPTCL Tech Tower, Jangpah, Saheed Nagar, Bhubaneswar-751007

CAD-1326 NOTICE INVITING E-TENDER
 Bids are invited from reputed bidders:

E-Tender No.	Tender Description:	Estimated Cost
CPC-16/2025-26	Carrying out Forest clearance work of an area of approx. 100 Acres of land proposed for construction of 400/220 kV AIS at Therubali.	Rs.85,95,828.00
CPC-17/2025-26	Package-I : Engineering, Supply, Erection, Testing and commissioning of 2x500MVA, 2x100 MVA, 400/220 kV GIS & 33kV AIS Grid S/S with SAS at Gopalpur.	Rs.193,39,35,123.00
	Package-II : Engineering, Supply, Erection, Testing and commissioning of 220kV Double Circuit L1LO line from existing 220kV Therubali DC line to proposed 400/220/33kV GIS Grid Substation at Gopalpur. (Approximate Line Length 13KMs)	Rs.48,34,62,114.00

Complete set of bidding documents are available at www.optcl.co.in.

IdPR No. 04011/11/0198/2526 © ©/optcl.odisha ©/optcl.odisha HIPR-26/2025-26

SURYA ROSHNI LIMITED

Registered Office: Prakash Nagar, Sankholi, Bahadurgarh - Haryana - 124507
 Corporate office: 2nd Floor, Padma Tower-1, Rajendra Place, New Delhi-110 008
 Ph.: +91-11-25810093-96, 47108000 Fax: +91-11-25789560
 E-mail: cs@surya.in Website: www.surya.in
 CIN - L31501HR1973PLC007543

Notice

Ease of Doing Investment - Special Window for Re-logging of Transfer Requests of Physical Shares

Notice is hereby given to all concerned shareholders that the Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular No. SEBI/HO/MISD-P/OP/P/2025/207 dated July 2, 2025 has introduced a special window for a period of six months, from July 07, 2025 to January 06, 2026, specifically for re-logging of transfer deeds for physical securities that were originally lodged before April 01, 2019, but were rejected/returned for not processed due to deficiencies in the documents/procedure issues, or other reasons.

The circular as referred is available on SEBI website at www.sebi.gov.in under the category: "Legal - Circulars" and can be assessed at the following web link for Shareholder information: https://www.sebi.gov.in/legal/circulars/july-2025/ease-of-doing-investment-special-window-for-re-logging-of-transfer-requests-of-physical-shares_94973.html

A notice is hereby given to all concerned shareholders who have lodged their physical shares before April 1, 2019 but was returned / rejected due to deficiencies as stated in the rejection letter issued by the Company Registrar and Transfer Agent (RTA), MAS Services Limited, are requested to re-submit / re-logout the physical shares transfer requests after removing all rejection deficiencies on or before January 06, 2026. Concerned shareholders are requested to re-logout all original documents which was returned by RTA with rejection letter alongwith client master. Shareholder and shall make sure that the name of demat account holder should be matched with the name of transferee.

The details of shareholders whose shares are rejected by the Company RTA on or before April 1, 2019, are available on company's website www.surya.co.in under "Investor"

Re-logged requests will be processed only in demat form and no physical transfers will be entertained. Please submit client master with above documents to the Company RTMAS Services Limited. Due process shall be followed for such transfer cum demat requests. In case of any queries in this regard, the concerned shareholder may write/contact to the Company or Company's Registrar and Share Transfer Agent at:

Name and Address of the Company	Name and Address of Registrar (RTA)
Surya Roshni Limited Secretarial Department Padma Tower-1, 2nd floor, 5 Rajendra Place, New Delhi - 110008 Phone - 011 - 47108000, 47108111 Email - investorgrievances@sroshni.com	Mis MAS Services Limited T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi 110 020 Phone: 011-26387281/82/83, Fax: 011-26387384, Email: investor@massserv.com

for SURYA ROSHNI LIMITED
 B B SINGAL
 CFO & COMPANY SECRETARY
 Membership No. A-10781

Place: New Delhi
 Dated: 25th July, 2025

Business Standard CAMPUS TALK

BUSINESS POWERED BY AI SESSION AT XIMR EMPOWERS STUDENTS FOR A DATA-DRIVEN FUTURE

The Xavier Management Forum (XMF) at the Xavier Institute of Management & Research (XIMR) hosted a guest lecture titled "Business Powered by AI: Reshaping the Future" on Thursday, July 25, 2025. The session, led by Ankur Jhaveri, MD and CEO of the Institutional Equity Division at JPM Financial, was an enlightening and future-focused interaction aimed at preparing students to harness AI for business transformation.

Recognising the fundamental change artificial intelligence is causing in the financial world, the session explored the dramatic rise of AI-powered tools in operations ranging from fraud detection to real-time investment advisory. Students learned that over 72% of finance leaders are already applying AI in their functions, with the global AI finance market projected to hit \$190 billion by 2030.

Ankur Jhaveri highlighted AI's evolution from basic statistical models to advanced systems like Generative AI and autonomous agents. He explained the shift from instinct-based to AI-driven financial decision-making. A key focus was how LLMs process financial data to generate insights and optimise execution. He discussed AI's role in customer segmentation, real-time risk assessment, and predictive analytics. The session showcased AI's transformative impact across finance functions.

Real-world case studies enriched the session, featuring global examples like JP Morgan's COIN, American Express' Fraud

detection, and BlackRock's Aladdin. Indian highlights included HDFC's chatbot Eva, ICI's automated loan processing, and Smallcase's investment platform.

The session concluded with a lively Q&A, where students engaged in thoughtful discussions on AI's potential and ethical implications in finance. A powerful takeaway for all students—regardless of specialisation—was to stay curious, embrace emerging technologies like AI, and view change not with fear, but as a gateway to future opportunities.

Overall, the event was highly interactive and insightful, attended by Dr (Fr) Keith D'Souza, Rector of St Xavier's College, Dr K N Vaidyanathan, Director of XIMR, Dr (Fr) Conrad Pessio, Trustee, faculty members, and Master of Management Studies (MMS) students from XIMR.

Campus Reporter: Vaishnavi Kale

